

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई  
यांच्या आस्थापनेवरील उप संचालक, गट-अ या  
संवर्गातील अधिकाऱ्यांच्या (सन २०२५)  
नियतकालिक बदल्या.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्र.औसुवआ-०३२५/प्र.क्र.४१/कामगार-१  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक: २९ मे, २०२५.

वाचा:- १. "महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार  
पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५."  
२. नागरी सेवा मंडळाच्या दि.२८.०५.२०२५ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार  
पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (१), (२), (३) व (४) च्या  
तरतूदीनुसार खाली नमूद केलेल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांच्या  
आस्थापनेवरील उप संचालक, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४  
मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व  
प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	सध्याचे कार्यरत ठिकाण	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३	४
१	श्री. स.ग.भेले उप संचालक	कल्याण	ठाणे
२	श्री. सं. डा. लोढे, उप संचालक	पुणे कार्यक्षेत्र-१	पुणे कार्यक्षेत्र-२
३	श्री. वि.वा.निकोले, उप संचालक	पुणे कार्यक्षेत्र-२	पुणे कार्यक्षेत्र-१
४	श्री. अ.वि.बाईत, उप संचालक	पालघर	कल्याण
५	श्री. धि. रा. खिरोडकर, उप संचालक	छत्रपती संभाजीनगर	कोल्हापूर
६	श्री. हिं.ध. शिंदे, उप संचालक	पालघर	वसई

२. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने  
पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या  
पदावरून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय

यांनी तात्काळ करावी व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर विहित मुदतीत रुजू होणे अनिवार्य आहे.

३. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/ कार्यासन-१४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार **शिस्तभंगविषयक कारवाई** करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

४. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा **अनुपस्थितीचा कालावधी हा "अकार्यदिन" (dies non) म्हणून गणला जाईल**. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

६. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५२९१७१११३६२१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(बाबासाहेब सि. शिंदे)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई.

प्रत,

१) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

२) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

- ३) मा.प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) सर्व संबंधित अधिकारी (संचालनालयामार्फत)
- ५) महालेखापाल (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई.
- ६) संबंधित सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- ७) उप सचिव (कामगार-१) यांचे स्वीय सहायक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) निवडनस्ती (कामगार-१).